

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१८

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यात कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांची मंजूर रिक्त पदे भरण्याबाबत

(१) ६३५६ (०९-०४-२०१५). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांची मंजूर पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,
- (३) तसेच मंजूर पदे तातडीने भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-०२-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२), (३) व (४) मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचीका क्र.११७७१/२०१५ मध्ये दि. ०६ जून २०१७ रोजी दिलेल्या आदेशानुसार दि. ०१ सप्टेंबर २०१७ रोजी अतिथी निदेशक यांची नियुक्ती करणेबाबत सुधारीत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.या संदर्भात मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचीका क्र. १२२३८/२०१७ दाखल झाली असून या मध्ये मा.उच्च न्यायालयाने दि. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी "जैसे थे" परिस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहे. सद्यस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

गुंगीचे औषध देऊन चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याबाबत

(२) ३६१४५ (२१-०१-२०१६). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर जिल्ह्यातील नरखेड न.प. शाळा क्र. १ मधील इयत्ता ४ थी मध्ये शिकणा-या कु.नंदिनी सुरेश बालपांडे हिला गुंगीचे औषध देऊन शाळेतून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे खरे आहे काय,

वि.स. ४१० (२)

- (२) असल्यास, सदर शाळा मध्यभागी व रहदारीच्या रस्त्यावर असून गेटचे वॉचमॅन नाही या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी व पालक दहशतीत आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या घटनेची योग्य ती चौकशी व्हावी याकरीता मा.शालेय शिक्षणमंत्री पालकमंत्री, व मा.खा.कृपाल तुमाने, आ.आशिष देशमुख यांना निवेदने दिली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने या प्रकरणावर चौकशी केली आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२), (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**साक्री (जि.धुळे) तालुक्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी
दुरगामी यंत्रणा उभी करण्याबाबत**

- (३) ५६२२० (०७-०९-२०१६). श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) साक्री (जि.धुळे) तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने लाटीपाडा धरणाचे पाणी आरक्षित करण्याचा ठराव पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, साक्री तालुक्यातील पाण्याची टंचाई दुर करण्यासाठी दुरगामी यंत्रणा उभी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२८-०२-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

- दि. ०५.०२.२०१६ रोजी लोकप्रतिनिधी यांच्या समवेत पंचायत समिती साक्री येथे झालेल्या आढावा बैठकीत लाटीपाडा धरणाचे पाणी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली.
- (२) साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणातून १५ ऑक्टोबर, २०१५ ते दि. ३० जून २०१६ या कालावधीतकरीता ६१.०४ द.ल.घ.फु. पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. तसेच टंचाई दुर करण्यासाठी ४ गावात विहीर खोलीकरण, ९ गावात बोअरवेल, ५ गावांना तात्पुरती पुरक नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे. शासन निर्णय दि. ०७.०५.२०१६ नुसार मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एकुण १० गावांना नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील साक्षर भारत योजने अंतर्गत प्रौढ निरक्षरांना

साक्षर करण्यात आलेल्या प्रेरकांना (शिक्षक) मानधन देण्याबाबत

(४) ७२३३९ (०५-०१-२०१७). श्री.कृष्णा गजबे (आरमोरी), श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गडचिरोली जिल्ह्यातील साक्षर भारत योजने अंतर्गत प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्यास मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या प्रेरकांना (शिक्षक) सन २०१२ ते २०१४ पर्यंतचे मानधन तसेच सर्वेक्षणाची रक्कम अद्यापही देण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रेरकांचे मानधन व सर्वेक्षणाची रक्कम अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१५-०२-२०१८) : (१) हे खरे आहे. सन २०१२ ते सन २०१४ या कालावधीत केंद्र शासनाकडून कोणतेही अनुदान प्राप्त झाले नाही.

- (२) थकीत मानधन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतमधील जलसुरक्षकांना मानधन देण्याबाबत

(५) ७७११५ (१४-०४-२०१७). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गावातील पाणीयोजनांची देखभाल करून गावातील लोकांना शुध्द पाणी मिळावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर जलसुरक्षक नियुक्त केले असून अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये ८६९ जलसुरक्षक काम पहातात मात्र या जलसुरक्षकांना मानधन मिळत नसून पाण्याचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेपर्यंत घेऊन जाण्याइतकेही अनुदान त्यांना देण्यात येत नसल्याचे दिनांक ९ जानेवारी, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीनुसार जलसुरक्षकांना मानधन देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१२-०३-२०१८) : (१) हे अंशतः खरे आहे.

सन २०१४-१५ या वर्षाकरिता जिल्हा परिषद, अकोला कडून रु. २४,४४,०६०/- इतके जलसुरक्षक मानधन सर्व पंचायत समितींना (एकूण ७) दि.१८/११/२०१६ चे आदेशान्वये वितरीत करण्यात आले आहे. तसेच संबंधित पंचायत समितींकडून सदर मानधन जलसुरक्षकांना वितरीत करण्यात आले आहे व त्याबाबतची उपयोगिता प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.

सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता गट विकास अधिकारी पं.स. (सर्व) यांचे मागणी प्रस्तावानुसार अनुक्रमे रु. ९,९९,८२०/- व रु.११,१०,८००/- असे एकूण रु.२१,१०,६२०/- इतके जलसुरक्षक मानधन दि. ०९/०८/२०१७ च्या आदेशानुसार सर्व पंचायत समितींना (एकूण ७) वितरीत करण्यात आले आहे. सदर मानधन अकोट, पातूर, मूर्तीजापूर व बाशिटाकळी या पंचायत समितींकडून वितरीत करून उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आली आहेत. उर्वरीत बाळापूर, अकोला व तेल्हारा या पंचायत समितींकडून जलसुरक्षक कार्यअहवाल अप्राप्त असल्याने मानधन वितरीत करण्यात आले नाही असे जिल्हा परिषद, अकोला कडून कळविले आहे.

(२) व (३) होय.

याबाबत संबंधितांना जिल्हा परिषद स्तरावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच बाळापूर, अकोला व तेल्हारा या पंचायत समितींना तात्काळ जलसुरक्षक कार्यअहवाल प्राप्त करून मानधन वितरीत करण्याचे सूचित करण्यात आले असून मानधन वितरीत करण्याची कार्यवाही प्रगतीपर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ येथील पंजाबराव देशमुख उच्च प्राथमिक शाळेतील सातवीच्या
सात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी केली अमानुष मारहाण**

(६) ७८५९६ (२०-०४-२०१७). श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ येथील गाडगेनगर परिसरातील पंजाबराव देशमुख उच्च प्राथमिक शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी, भूगोल असे तीन विषय शिकविणाऱ्या एका शिक्षकाने सातवीच्याच सात विद्यार्थ्यांना लाकडी स्केलने अमानुष व बेदम मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातावर व पायावर व्रण उमटले असल्याचे दिनांक ३१ जानेवारी, २०१७ रोजी वा त्या सुमारास निर्दर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत पालकांनी संस्था चालक व पोलीस ठाण्यात तक्रार दिली असूनही अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०२-२०१८) : (१) होय.

(२) व (३) पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर भारतीय दंड संहिता १८६० सहीत कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण व युजीसीच्या नियमांचे पालन करण्यासाठी
विद्यापीठांमध्ये लोकपालची नियुक्ती करणेबाबत**

(७) ८२२२० (२०-०४-२०१७). प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व युजीसीच्या नियमांचे पालन करण्याच्या हेतूने विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशातील सर्व विद्यापीठांमध्ये येत्या चार महिन्यांत लोकपालची नियुक्ती करण्याचे आदेश माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान दिले असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यापीठातील विधी अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांने विद्यापीठात युजीसीच्या नियमांची अंमलबजावणी होत नाही असे कारण सांगून न्यायालयात याचिका दाखल केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने विद्यापीठांमध्ये लोकपालची नियुक्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१४-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उमटे (ता.अलिबाग, जि.रायगड) येथील धरणा दुरुस्तीचे व नुतनीकरणाचे
कामामध्ये झालेला गैरव्यवहार**

(८) ८६०१५ (२१-०८-२०१७). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.नारायण कुचे (बदनापूर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उमटे (ता.अलिबाग, जि.रायगड) येथील धरणातून ६३ गावांना अशुध्द व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचे व उक्त धरणाच्या दुरुस्तीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे दिनांक ११ जून २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त धरणाचे दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम सन २०१४ मध्ये सुप्रभात इन्फ्राझोन कंपनीला दिल्यानंतर या कंपनीने गेल्या तीन वर्षांत कोणतेच काम न करता कंपनीने तीन कोटी ४० लाखांचा खर्च दाखविला असल्याची बाब निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त कामाची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रायगड जि.प. विरोधी पक्षनेते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिनांक १९ जून, २०१७ रोजी वा त्या सुमारास दिलेल्या निवेदनात केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सन २०१४ मध्ये सुप्रभात इन्फ्राझोन कंपनीला सदर धरणाच्या दुरुस्तीचे काम देताना या कंपनीशी केलेल्या करारामध्ये नमुद करण्यात आलेल्या प्रमुख अटी व शर्ती कोणत्या आहेत,
- (५) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने संबधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०३-०३-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

उमटे येथील धरण दुरुस्तीचे काम करण्यात आले नसून, उमटे धरणातून वाढीव उमटे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे.

सदर धरणातील गाळ काढलेला नसल्याने, पाणी साठा कमी झाल्यानंतर पाणी गढूळ होते तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. साठवण टाकीमध्ये टी.सी.एल.पावडर टाकून पाणी शुध्दीकरण करून योजनेतील समाविष्ट गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सदर योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले नाही.

(२) हे खरे नाही.

सुप्रभात इन्फ्राझोन कंपनीमार्फत योजनेचे काम प्रगतीत असून या कामातील सुमारे २२ किलोमीटर पाईप लाईन जोडणीचे काम पूर्ण केले आहे व उर्वरित पाईप लाईन जोडणीचे काम प्रगतीत आहे. तसेच मुख्य संतुलन टाकीचे बांधकाम प्रगतीत आहे. सदर केलेल्या कामाची रक्कम रु.२,८९,३६,६३७/- व इतर आयकर व सादील रक्कम रु.३७,९५,२६०/- असा एकूण रु.३,२७,३१,८९७/- खर्च झाला आहे.

(३) हे खरे आहे.

(४) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णय क्र. CAT/१०८७/CR-९४/Bldg.२, दि.१४.६.१९८९ अन्वये विहित केलेल्या बी १ प्रपत्रामधील अटी व शर्तीनुसार करारनामा करण्यात आला आहे.

(५) व (६) योजनेची चौकशी केली असता मंजूर योजनेतील सुमारे २२ किलोमीटर पाईप लाईन जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पाईप जोडणीचे काम तसेच मुख्य संतुलन टाकीचे बांधकाम प्रगतीत आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य (रेती) उपलब्ध होत नसल्याने कामास विलंब झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड यांनी याबाबत ठेकेदाराकडून दंड आकारून कामास दि.३१.३.२०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

माथेरान (जि.रायगड) येथे पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याबाबत

(९) ८६८४९ (२१-०८-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माथेरान (जि.रायगड) येथे पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार माथेरान मधील नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०८-०३-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) याबाबत पाण्याची सूक्ष्मजीवीय तपासणीकरीता एप्रिल, २०१७ ते जून, २०१७ या कालावधीत ३० नमूने घेण्यात आले त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.	नमुना घेतलेले ठिकाण	एप्रिल	मे	जून
१	फिल्टर हाऊस टॅप वॉटर	१	१	१
२	रांजणे स्टॅंड पोस्ट	१	१	१
३	मुकादम चाळ स्टॅंड पोस्ट	१	१	१
४	साळुंकेरोड स्टॅंड पोस्ट	१	१	१
५	महाबळे स्टॅंड पोस्ट	१	१	१
६	संत रोहिदासनगर स्टॅंड पोस्ट	१	१	१
७	वाल्मिकीनगर स्टॅंड पोस्ट	१	१	१
८	पंचशीलनगर स्टॅंड पोस्ट	१	१	१
९	मुस्लिम मोहल्ला स्टॅंड पोस्ट	१	१	१
१०	इंदिरानगर स्टॅंड पोस्ट	१	१	१
एकूण		१०	१०	१०

तसेच मे, २०१७ मध्ये शार्लोट लेक व उल्हास नदी (कुंभे) येथील पाण्याच्या नमुन्याची केमिकल चाचणी घेण्यात आली.

सदर नमूने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, रायगड अलिबाग येथील लॅबमध्ये तपासण्यात आले. सदर तपासणीकरीता कोलीफॉर्मस या पॅरामीटर सूक्ष्मजीवीय तपासणीकरीता तसेच Physical Appearance, Odour, Turbidity, pH Value, Chlorides, Nitrates, Total Hardness, Alkalinity, Total Dissolved Solids, Iron, Fluorides इ. पॅरामीटरचा अवलंब करण्यात आला आहे.

पाण्याच्या नमुन्यांच्या चाचणीअंती पाणी पिण्यास योग्य असल्याचे आढळून आले. सदर कालावधीत कोणतीही रोगराई पिण्याच्या पाण्यामुळे उद्भवली नाही.

शार्लोट लेक येथील पाण्याची पातळी मे/जून महिन्यात कमी होते त्यावेळी व पावसाळ्यात सुरुवातीस एखाद्यावेळी अचानकपणे पाण्याची गढूळता वाढू शकते. अशा परिस्थितीत पाण्यामध्ये तुरटीची व क्लोरीनची मात्रा आवश्यकतेनुसार वाढवून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेबाबत

(१०) ८८३९२ (२३-०८-२०१७). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या समावेश असलेली राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना गत वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यार्थ्यांच्या अपघाताचे उक्त योजनेतर्गत एकूण किती प्रस्ताव मदतीसाठी शासनाला प्राप्त झाले आहेत व त्यापैकी किती प्रस्ताव निर्णयात्मक कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत,

(३) असल्यास, शासनाने उक्त अनुदान देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०२-२०१८) : (१) शालेय शिक्षण विभागाच्या क्र.पीआरई-२०११/ प्र.क्र.२४९/ प्राशि-१, दि.०१/१०/२०१३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुला/मुलींना अपघातामुळे होणाऱ्या क्षतीची नुकसान भरपाई देण्याबाबत "राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना" सन २०१२-१३ पासून नियमित स्वरूपात राबविण्यात येत आहे.

(२) व (३) वित्त विभागाच्या दिनांक ३० जून, २०१७ च्या परिपत्रकान्वये महसूली लेख्यातील निधी ७०% मर्यादित वितरित करण्यास उपलब्ध असल्याने, या योजनेतर्गत सन २०१७-१८ करीता एकूण रु.७.०० कोटी (७० टक्केच्या मर्यादेत) एवढी रक्कम वितरित करण्यात आली आहे. तसेच सदर योजनेतर्गत एकूण ११३ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अन्न व औषधी प्रशासन विभागातील अनेक अधिकारी मुंबई, ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यांत कायम कार्यरत असल्याबाबत

(११) ८९३३४ (२१-०८-२०१७). श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय अन्न व औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अन्न व औषधी प्रशासन विभागातील अनेक अधिकारी त्यांच्या सेवेच्या ८० टक्के वा त्याहून अधिक काळ मुंबई, ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यांतच कार्यरत असल्याचे माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वर्षानुवर्षे मुख्यालय, मुंबई व ठाणे रायगड येथे काम केल्यामुळे प्रशासनात उक्त अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त अधिकाऱ्यांची वर्षानुवर्षे बदली न करण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०६-०२-२०१८) : (१) हे अंशतः खरे आहे. तथापि मुंबई व ठाणे परिसरात अन्न व औषध प्रशासनात विविध पदांवर दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सन २०१७ मध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील मराठवाडा,विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील तब्बल
१७ हजारांहून अधिक जलस्त्रोत दूषित असल्याबाबत**

(१२) १०७७३ (१८-११-२०१७). श्री.राजेश टोपे (घनसावंगी) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील तब्बल १७ हजारांहून अधिक जलस्त्रोत दूषित असल्याची माहिती निदर्शनास आली असून नायट्रेट फ्लोराईड,आर्यन यासारख्या रासायनिक घटकांबरोबरच ई-कोलाई आणि कोलिफॉर्म यांच्यासारखे आजार पसरविणाऱ्या जीवाणूंचे प्रमाण देखील यामध्ये जास्त असल्याचे दिसून आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२८-०२-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

महाराष्ट्रात सन २०१७-१८ मध्ये एप्रिल २०१७ ते ऑगस्ट २०१७ अखेरपर्यंत १,४०,५२६ रासायनिक पाणी नमुन्यांची व २,१६,५७५ अनुजैविक पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. रासायनिक तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांपैकी २४,४१६ पाणी नमुने नायट्रेटने,

तसेच २,०९३ पाणी नमुने फ्लोराईडने व ३,३८८ पाणी नमुने आयर्नने दुषित असल्याचे आढळून आलेले आहेत.

तसेच अनुजैविक तपासणी केलेल्या २,१६,५७५ पाणी नमुन्यांपैकी कोलीफॉर्म व ई कोलायमुळे ३१,४७५ पाणी नमुने दूषित झाल्याचे आढळून आले आहे.

(२) प्रयोगशाळा पाणी नमुने तपासणीमध्ये दूषित आढळलेल्या स्रोतांचा अहवाल जिल्हास्तरावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु. विभाग, जिल्हा परिषद व संबंधित गट विकास अधिकारी यांना पाठविण्यात आलेले असून, बाधित स्रोत बंद करून पर्यायी स्रोत उपलब्ध करून देणेबाबत कळविण्यात आले आहे. तसेच जैविक बाधित स्रोतांबाबत वेळोवेळी पाणी शुद्धीकरणाबाबत कळवून शुद्ध पाणी पुरवठा करणेबाबत संबंधितांना सुचित करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती विद्यापीठाच्या कला शाखेच्या प्रथम वर्ष बीएच्या इतिहासाच्या पुस्तकात
पुत्रप्राप्तीबाबतची माहिती शिकविली जात असल्या बाबत**

(१३) ११४४१ (२१-०८-२०१७). श्री.संदीपानराव भुमरे (पैठण), श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती विद्यापीठाच्या कला शाखेच्या प्रथम वर्ष बीएच्या इतिहासाच्या पुस्तकातून पुत्रप्राप्तीबाबतची माहिती शिकविली जात असल्याचे माहे मे,२०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०१-२०१८) : (१) हे खरे नाही.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास तक्रार किंवा निवेदन प्राप्त झालेले नाही. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कला शाखेच्या प्रथम वर्ष बी. ए. च्या इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात पुत्रप्राप्तीबाबत कोणत्याही प्रकारचा समावेश नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**बिरवाडी (ता.महाड,जि.रायगड) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून टाकण्यात आलेल्या
जलवाहिनीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत**

(१४) ९३४१९ (२१-०८-२०१७). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बिरवाडी (ता.महाड, जि.रायगड) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात जीवन प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करूनही अदयापी कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी दोषी असणा-या ठेकेदारविरूद्ध कारवाई न केल्यास बिरवाडी ग्रामस्थांनी दिनांक २७ जून पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले, त्यानुसार संबंधितावर कोणती कारवाई केली तसेच उक्त जलवाहिनीचे काम उत्कृष्टरित्या करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०३-०३-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही.

यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे माहे जानेवारी, २०१७ मध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची तक्रार प्राप्त होताच उप अभियंता, म.जी.प्रा. महाड यांनी अध्यक्ष, ग्रा.पा.पु.व स्व.समिती, बिरवाडी यांचेसोबत योजनेची पाहणी केली. पाहणीत योजनेत काही अपूर्ण कामे असल्याचे निदर्शनास आल्याने, अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना समितीस देण्यात आल्या.

(३) होय, हे खरे आहे.

(४) ग्रामस्थांशी दि.२७.६.२०१७ रोजी उप अभियंता, मजीप्रा, उप विभाग, महाड व अध्यक्ष ग्रापापु व स्व समिती, बिरवाडी यांनी संयुक्तपणे चर्चा केली व योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करून देण्याचे समितीचे अध्यक्ष यांनी मान्य केल्याने उपोषण मागे घेण्यात आले. संबंधितांच्या मागणीनुसार अपुरी वितरण व्यवस्था टाकणे व अपुरी कामे पूर्ण करणेबाबत पाणी पुरवठा समिती, बिरवाडी तसेच ग्रामपंचायत, बिरवाडी यांना लेखी सूचना दिल्या. त्यानुसार योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करून सर्व ठिकाणी सुरळीतपणे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील साक्षर भारत अभियान उपक्रमाकरिता निधी देण्याबाबत

(१५) ९३७६३ (२३-०८-२०१७). श्री.विजय भांबळे (जिंतूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील साक्षर भारत ह्या उपक्रमास शासनाने माहे, सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने परभणी जिल्ह्याकरिता दिनांक ३१ मार्च, २०१७ नंतर या उपक्रमाकरिता निधी दिलेला नाही, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, शासनाने उक्त निधी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१५-०२-२०१८) : (१) व (२) हे खरे आहे

- (३) राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरण, नवी दिल्ली यांचेकडे मुदतवाढ कालावधीतील प्रलंबित मानधनाची मागणी करण्यात आली आहे. प्रलंबित मानधन अद्याप प्राप्त झालेले नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यामध्ये तांत्रिक तसेच आर्थिक अडचणी असल्याबाबत

(१६) ९४१६१ (२१-०८-२०१७). श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) क्रीडा विभागाच्या दिनांक २१ एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयान्वये विभागीय स्पर्धांचे आयोजन करणे सर्व खेळांसाठी बंधनकारक करण्यात आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यामध्ये तांत्रिक तसेच आर्थिक अडचणी येत असल्याने क्रीडा संघटन व महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक संघटनेकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, विभागीय स्पर्धांची अट रद्द करण्यात न येण्याची नेमकी कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१५-०२-२०१८) : (१) व (२) हे खरे आहे.

- (३) व (४) सदर बाब तपासण्यात येत आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

शहापूर (जि.ठाणे)तालुक्यातील गावे आणि पाड्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत

(१७) ९५३४७ (३०-१२-२०१७). श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अजित पवार (बारामती), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.किसन कथारे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शहापूर (जि.ठाणे) तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती व सुमारे ११३ महसुली गावे आणि पाड्यांचा पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी दिनांक ३१ ऑगस्ट, २०१७ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील भावली (इगतपुरी) पाणीपुरवठा योजनेतून प्रतिदिन प्रतिमाणसी ७० लिटर पाणी राखीव ठेवण्याच्या योजनेस मा.मुख्यमंत्री यांनी मंजूरी दिलेली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मंजूरी दिलेल्या प्रस्तावाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्यानुसार आतापर्यंत कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(३) तसेच शहापूर (जि.ठाणे) तालुक्यातील कळमगांव, नांदगांव, कानविंदे, पेंढारी व परिसरातील पाड्यांसाठी रूपये एक कोटी ६७ लाख रक्कमेची पाणी पुरवठा योजना सन २००८-०९ मध्ये मंजूर केली असूनही कळमगांव परिसरातील पाणी पुरवठा योजना गत नऊ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, प्रश्न भाग (३) मधील योजनेला दिरंगाई करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून सदर पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी या मागणीसाठी कळमगांव ग्रामस्थांनी शहापूर तहसिल कार्यालयासमोर दिनांक २२ ऑक्टोबर, २०१७ पासून बेमुदत उपोषण सुरु केले, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, खर्ची (ता.शहापूर, जि.ठाणे) येथे १३ कोटी रुपयांचे 'मुख्यमंत्री पेयजल योजना' मंजूर करून योजना पूर्ण होत आली असताना उक्त योजना रद्द करून भावली योजनेला मंजूरी दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, या संपूर्ण प्रकरणांची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार शहापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी व कळमगांव पाणी पुरवठा योजना सुरु करण्याकरिता कोणती कार्यवाही केली आहे व संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०७-०३-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) शहापूर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती अंतर्गत टँकर/टंचाईग्रस्त ९७ गावे व २५९ पाड्यांसाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित भावली धरण (ता.इगतपुरी) उद्भव घेऊन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना "ग्रीड" प्रस्तावित आहे. सदर योजनेसाठी सन २०२१ साली ७.६३ दलघमी व २०५१ सालापर्यंत १२.६९ दलघमी प्रति वर्षी इतके विशेष बाब म्हणून पाणी आरक्षण मंजूर करण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी जलसंपदा विभागाला निर्देश दिलेले आहेत.

(३) हे खरे आहे.

(४) हे खरे आहे.

(५) हे अंशतः खरे आहे,

भावली धरणावरून शहापूर (ग्रीड) योजना शासनाकडून प्रस्तावित आहे. सदर योजनेत खर्ची गावाचा समावेश असल्याने खर्ची गाव मुख्यमंत्री पेयजल योजनेतून रद्द करण्यात आला आहे.

(६) होय.

अपूर्ण योजना तात्काळ पुर्ण करण्यासंदर्भात ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती व सरपंच यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर सुनावणी घेण्यात आली. कळमगांव येथील उंच टाकीचे काम दरवाढीमुळे होणार नसल्यामुळे योजना उंच टाकीविना हस्तांतरण करण्याचे ठरविण्यात आले.

सदर तिन्ही योजनेतून पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला होता. परंतु काही ग्रामस्थानी उर्वरीत सर्व कामे पूर्ण करून तिन्ही योजनेतून एकाच वेळी पाणी पुरवठा सुरु करावा, असा आग्रह धरल्याने सदयस्थितीत पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे उर्वरीत कामे पूर्ण करून तात्काळ पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत संबंधीत ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीस तसेच संबंधीत गटविकास अधिकारी व उपअभियंता यांना योजनेची कामे पूर्ण करून योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

सिंहगड (ता.हवेली, जि.पुणे) पाणी पुरवठा योजना प्रलंबित असल्याबाबत

(१८) ९५३६८ (२९-१२-२०१७). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंहगड (ता.हवेली, जि.पुणे) पाणी पुरवठा योजना प्रलंबित असल्याची बाब माहे ऑक्टोबर २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त ठिकाणच्या सदयस्थितीत जीर्ण व जुनाट झालेल्या जलवाहिन्यामुळे येथील ग्रामस्थांना पंधरा दिवस, महिनाभर पाणी साठवून ठेवून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त ठिकाणी ऐतिहासिक सिंहगड किल्ला असून त्याठिकाणी दररोज हजारो पर्यटक भेट देतात पाण्याच्या तुटवड्यामुळे तेथील रहिवाश्यांसह पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे ही निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार सिंहगड पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०६-०३-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) अंशतः खरे आहे.

(४) होय.

ग्रामपंचायत घेरासिंहगडमध्ये १० वाड्यांचा समावेश आहे. यापैकी ०६ वाड्यांकरिता स्त्रोत बळकटीकरण करणेबाबत भूजल सर्वेक्षण यंत्रणा, पुणे यांनी पाहणी करून त्यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार पुढील कार्यवाही करणेत येत आहे. तसेच ४ वाड्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सन २०१७-१८ अंतर्गत साठवण टाकी उपाययोजना प्रस्तावित करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत सिंहगड किल्ला व ४ गावांसाठी रक्कम रु.६६९.८७ लक्ष ढोबळ किंमतीची प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना मंजूरीसाठी प्रस्तावित आहे. (५) प्रश्न उद्भवत नाही.

निकालातील गोंधळ आणि कुलगुरुंना पदमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठातील शिक्षक/कर्मचाऱ्यांचे वेतन थकित असल्याबाबत

(१९) १५५५९ (२९-१२-२०१७). श्री.नरेंद्र महेता (मिरा भाईंदर), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.संजय केळकर (ठाणे), डॉ.राहूल आहेर (चांदवड), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) निकालातील गोंधळ आणि कुलगुरुंना पदमुक्त केल्यामुळे मुंबई विद्यापीठाकडे शिक्षक/कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायला पैसेच नसल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यापीठाने नियमबाह्य केलेल्या भरतीमुळेच वेतनाचा प्रश्न निर्माण झाला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार संबंधित शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन देण्याबाबत व नियमबाह्य केलेल्या भरतीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२१-०२-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही.

मुंबई विद्यापीठातील शासनमान्य पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे अदा करण्यात येत आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

आदई (ता.पनवेल, जि.रायगड) ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहीनीतून पाणी पुरवठा जोडणी देण्याबाबत

(२०) १५७८३ (२९-१२-२०१७). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदई (ता.पनवेल, जि.रायगड) ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीतून उक्त ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांना पाणीपुरवठा करण्यासाठी जोडणी करून देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.पाणीपुरवठा मंत्री, यांच्याकडे माहे जुलै २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदई ग्रामपंचायत हद्दीतील क्षेत्राचे झपाट्याने नागरीकरण होत असून लोकसंख्या वाढल्यामुळे होणारा पाणीपुरवठा अतिशय अपुरा पडत असून उक्त पाईप लाईनची जोडणी दिल्यास ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार जोडणी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२८-०२-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) होय, हे खरे आहे.

नवीन विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातील (NAINA) अंतर्गत ग्रामपंचायतींना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत तेथील गावांना सिडकोकडून १.५ द.ल.लि. दर दिवशी तसेच नवीन मुंबई महानगरपालिका कडून १.५ द.ल.लि. दर दिवशी पाणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

आदई गावास सद्यःस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून नळ जोडणी देण्यात आली आहे. तसेच, मोरबे धरणातून होणाऱ्या महानगरपालिकेची पाणी पुरवठ्याची मोठ्या व्यासाची पाईपलाईन आदई ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जात असल्याने त्याच पाईपलाईनमधून वाढीव नळ जोडणी घेणे योग्य राहिल. आदई गाव हे नैना क्षेत्रांतर्गत असून सदर क्षेत्रासाठी भविष्यातील नियोजनासाठी सिडको या संस्थेस महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आगासखिंड (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथे नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करणेबाबत

(२१) १५९८५ (२९-१२-२०१७). श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आगासखिंड (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथे अस्तित्वातील पाणी पुरवठा योजना अपुरी पडत असल्याने नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार नवीन पाणी पुरवठा मंजूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२८-०२-२०१८) : (१) होय.

(२) मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा-२ मध्ये सदर गाव प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात "प्रगत महाराष्ट्र" अंतर्गत राज्यातील दुसरी ते आठवीची पायाभूत आणि नववीची नैदानिक चाचणी घेण्याच्या निर्णयाबाबत

(२२) १६०८१ (२९-१२-२०१७). श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.नरेंद्र महेता (मिरा भाईंदर), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) "प्रगत महाराष्ट्र" अंतर्गत राज्यातील सर्व बोर्डांच्या तसेच दुसरी ते आठवीची पायाभूत आणि नववीची नैदानिक चाचणी घेण्याचे शासनाने जाहिर केल्यानुसार दिनांक १२ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास अनेक शाळांमध्ये या परीक्षांचे आयोजन केले, परंतु या परिक्षेच्या प्रश्नपत्रिका झेरॉक्सच्या दुकानात मिळत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, परीक्षेच्या नियमाप्रमाणे परीक्षेचे पेपर हे ऑनलाइन पद्धतीने दिले जात असून राज्यातील काही भागात विजेचा प्रश्न व अनेक तांत्रिक अडचणींमुळे आठवी व नववीचे विज्ञानाचे पेपर आधीच पाठविल्यामुळे हे पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर परीक्षा घेण्याकरिता शासनाचे पावणेदोन कोटी रुपये खर्च झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पायाभूत चाचणीच्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुरेशा प्रमाणात छापल्या नसल्यामुळे शिक्षकांनी झेरॉक्स दुकानामधून प्रश्नपत्रिकांच्या छायाप्रती काढून त्या विद्यार्थ्यांना दिल्या असल्याचे तर उपनगरातील काही शाळांमध्ये परीक्षाचे प्रश्नच उपलब्ध न झाल्याने तोंडी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(५) तसेच झेरॉक्स दुकानदारांनी उक्त छायाप्रती काढून एका प्रतीला २० रुपये घेऊन विकल्या, त्यानंतर त्या व्हॉटसअपवरून शेअरही करण्यात आल्या, तसेच अनेक ठिकाणी तर शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना संबधित दुकानदारांची माहिती दिली हेही खरे आहे काय,

(६) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, व त्यानुसार शिक्षणक्षेत्रात वारंवार होणारे बदल व परिक्षेदरम्यान वारंवार होत असलेल्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्याप्रमाणात होणारे नुकसान टाळण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे का आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) हे अंशतः खरे आहे.

(४) हे खरे नाही.

(५) हे खरे नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर शिक्षण विभागातील लिपीक रवी उकंडे यांनी निवृत्त
शिक्षणाधिकार्याकडून लाच घेतल्याबाबत**

(२३) १६१४२ (२९-१२-२०१७). **श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील शिक्षण विभागातील लिपीक रवी उकंडे यांना निवृत्त शिक्षणाधिकार्याकडून ८०००० ची लाच घेतांना अटक करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधित लिपिकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे का आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०१-२०१८) : (१) व (२) वेतन व भविष्य निर्वाह निधि पथक (प्राथमिक), नागपूर या कार्यालयातील कनिष्ठ लिपीक श्री.रवी उकंडे यांना रु.६०,०००/- इतकी लाचेच्या हप्त्याची रक्कम स्वीकारताना दि.१३.१०.२०१७ रोजी अटक करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तसेच त्यांना दि. १३.१०.२०१७ पासून निलंबित करण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तेर ता. उस्मानाबाद येथील पुरातन वस्तु संग्रहालयाच्या इमारतीबाबत

(२४) १६६१२ (३०-१२-२०१७). **श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) :** सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तेर (ता.जि.उस्मानाबाद) येथे पुरातन वस्तु संग्रहालयाच्या इमारतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू पुरातन वस्तु संग्रहालयाच्या इमारतीचे काम सुरु करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पत्राद्वारे मागणी केली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच तेर येथे पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उत्खननातून आतापर्यंत किती वस्तु सापडल्या आहेत,
- (४) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार सदरहू पुरातन वस्तु संग्रहालयाच्या इमारतीचे काम पुर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२१-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या उत्खननात १३४१ इतक्या पुरावशेष वस्तु सापडल्या आहेत.

(४) तेर (जि.उस्मानाबाद) येथील वस्तु संग्रहालयाच्या नवीन इमारतीच्या कामाच्या रु.१५.६८ कोटी इतक्या रकमेच्या ढोबळ अंदाजपत्रकास दि.२/११/२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर प्रशासकीय मान्यतेनुसार तपशिलवार अंदाजपत्रक तयार करून ते तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, उस्मानाबाद यांचेकडे दि.२०/१/२०१८ रोजी सादर करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या
वस्तुसंग्रहालयाच्या कामाच्या सद्यस्थितीबाबत**

(२५) १८४२२ (३०-१२-२०१७). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या वस्तुसंग्रहालयाच्या कामाचा प्रस्ताव पुरातत्व खात्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुरातत्व खात्याच्या अटीचे बंधन आणि प्रकल्पावर सुरु असलेला वाद यामुळे कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या वस्तुसंग्रहालयाच्या कामाला ठेकेदार मिळत नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कामाकरिता ठेकेदार नेमण्यात आला आहे काय, असल्यास, वस्तुसंग्रहालयाचे काम कोणास देण्यात आले आहे व उक्त काम किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे,

- (४) असल्यास, उक्त वस्तुसंग्रहालयाच्या कामाची सद्यस्थिती काय आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२१-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) वस्तुसंग्रहालय निर्माण करण्याच्या कामात कोणताही वाद नसून तीन वेळा ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतरही संग्रहालय संकेतानुसार ठेकेदारांच्या निविदा पात्र ठरल्या नाहीत.

(३) संग्रहालय संकेतानुसार निविदा पात्र ठरलेल्या ठेकेदारास काम देण्यात येणार आहे.

(४) सदर वस्तुसंग्रहालयाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्याच्या कामाकरिता रु.२.०८ कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील दक्षता समितीच्या बैठका होत नसल्याबाबत

(२६) १८६७२ (२९-१२-२०१७). श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील ग्रामीण भागातील रेशन दुकाने व रॉकेल परवानाधारकांचा आढावा घेण्याकरिता राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत नेमण्यात आलेल्या दक्षता समितीच्या बैठका होत नसल्याने माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या बाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त बैठका होण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०५-०३-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व ३२ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी
निधी उभारून योजनेचे काम लवकर करण्याची मागणी**

(२७) १८९४३ (२९-१२-२०१७). श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अहमदनगर जिल्हयातील अकोले ३२ गाव पाणीपुरवठ्याच्या कामास सन २०१२ मध्ये वा त्यादरम्यान सुरुवात करूनही निधी अभावी सदर योजनेचे काम बंद आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त योजना माहे डिसेंबर, २०१६ अखेर कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,त्या काय आढळून आले व त्यानुसार उक्त योजनेसाठी निधी उभारून योजनेचे काम तातडीने करून सदर योजनेतील जनतेला स्वच्छ शुध्द व पुरेसे पाणी पुरविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२८-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे आहे.
- (३) प्रस्तूत योजनेच्या संकल्पनेत बदल झाल्यामुळे व वाढीव कामामुळे योजनेच्या किंमतीत वाढ झाली असल्याने योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

बाडापोखरण (ता.डहाणू, जि.पालघर) नळपाणी पुरवठा योजना अपूर्ण असल्याबाबत

(२८) १९११२ (२९-१२-२०१७). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बाडापोखरण (ता.डहाणू, जि.पालघर) नळपाणी योजना सन २००६ मध्ये कालबाह्य झाल्यामुळे त्याच्या नुतनीकरणासाठी रूपये ४३ कोटीचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त योजनेच्या नुतनीकरणाचे काम माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये पूर्ण होणार होते,परंतु अद्यापी काम पूर्ण करण्यांत आलेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त योजनांची कामे अपूर्ण असल्यामुळे स्थानिक नागरिकांचे पिण्याच्या पाण्याविना गैरसोय होत असल्यामुळे त्यांनी मोर्चा काढण्याचा शासनाला इशारा दिलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने बाडापोखरण नळपाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही, केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०७-०३-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) बडा पोखरण व २९ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतर्गत पूर्व भागातील ९ व पश्चिम भागातील २३ अशा एकूण ३२ उंच जलकुंभांचे काम प्रगतीपथावर असून ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. तसेच जलशुद्धिकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. योजनेतील मुख्य जल वाहिनीतून पाणी जलकुंभामध्ये न घेता संबंधित गावांना थेट पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील ३२७ रेशन दुकानांचे परवाने रद्द करून केशरी कार्ड धारकांना
पुरेशा प्रमाणात रेशनवरील साहित्य, वस्तू देणे बाबत**

(२९) १९३५५ (२९-१२-२०१७). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात तब्बल ५१ हजार २०४ शिधावाटप दुकाने असून उक्त दुकानातील अन्न धान्याच्या गुणवत्तेची तपासणी करणे व गैरव्यवहार रोखणे यासाठी महापालिका स्तरावर २५, नगरपालिका स्तरावर १४४, जिल्हा स्तरावर ३१ व तालुका स्तरावर २८८ दक्षता समित्या असल्याचे दिनांक २५ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माहे जानेवारी ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत दक्षता समित्यांनी १ लाख १ हजार ६०० तपासण्या केल्या, त्यानंतर ३२७ दुकानांचे परवाने रद्द तर ४९२ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील खूप कमी रेशन कार्डधारकांना खूपच कमी प्रमाणात धान्य व रॉकेल वितरीत केले जाते, त्यातून दुकानदारांना मिळणारे उत्पन्नही तुटपुंजे आहे, अशा परिस्थितीमध्ये दुकानदार शिधावाटप दुकान चालवित आहेत, सर्वच केशरी कार्ड धारकांना पुरेशा प्रमाणात रेशनवरील साहित्य, वस्तू देणे बाबत शासनाचे कोणते धोरण आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०५-०३-२०१८) : (१) व (२) डिसेंबर, २०१६ अखेर राज्यात महानगरपालिका स्तरावर २५, नगरपालिकास्तरावर १४४, जिल्हा स्तरावर ३१ व तालुका स्तरावर २८८ दक्षता समित्या स्थापन झालेल्या होत्या.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेची खात्री राखण्यासाठी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर, २०१६ या कालावधीत रास्तभाव दुकानांच्या १,०१,५८५ तपासण्या केलेल्या असून, त्याअनुषंगाने ३२७ रास्तभाव दुकानांचे परवाने रद्द व ४९२ परवाने निलंबित करण्यात आले होते.

(३) व (४) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत कमाल वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत असून दि.१५ जानेवारी,२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या आधार सिडींगचे काम पुर्ण झाल्यानंतर जास्तीतजास्त लाभार्थ्यांचा योजनेत समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सन २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक व सर्व शासकीय कर्मचा-यांना सध्या लागू असलेली नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत.

(३०) ९९३७२ (२९-१२-२०१७). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.संग्राम थोपटे (भोर), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे जिल्हयासह राज्यातील सन २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांसह, शासकीय-निमशासकीय कर्मचा-यांना सध्या लागू असलेली नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने राज्यातील सर्व तहसिलदार कार्यालयावर तसेच धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने दिनांक १९ ऑगस्ट, २०१७ रोजी वा त्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आंदोलनाची व मोर्चाची दखल घेऊन सन २००५ पासून शासन सेवेत असलेले शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३)नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०३-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) सदर बाब सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राष्ट्रीय व माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई येथे बांधकाम
विभागात झालेल्या गैरव्यवहाराबाबत

(३१) ९९७७१ (२९-१२-२०१७). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राष्ट्रीय व माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई येथे बांधकाम विभागात झालेल्या गैरव्ययवहाराबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी (चाळीसगाव) यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना दिनांक ११ ऑक्टोबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राष्ट्रीय व माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई येथे बांधकाम विभागात झालेल्या गैरव्ययवहारा बाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०२-२०१८) : (१) होय.

(२) प्रकल्प संचालक यांच्याकडून अहवाल घेण्यात आला असून भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी मध्ये तथ्य आढळून आले नाही.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान मुंबई येथे बांधकाम विभागात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारची (PMC) नियुक्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि. ११ डिसेंबर, १९९७ रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारे व रामाशिअ प्रकल्प अंमलबजावणी करण्याकरिता असलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीच्या मान्यतेनंतर विहित पध्दतीचा अवलंब करून करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात पर्यावरणाला धोका पोहचविणाऱ्या कारखान्यांवरील
कारवाईत अधिक कठोरता आणण्याचा निर्णय**

(३२) १९९५३ (३०-१२-२०१७). श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात पर्यावरणाला धोका पोहचविणाऱ्या कारखान्यांवरील कारवाईत अधिक कठोरता आणण्याचा निर्णय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात आला असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गत पाच वर्षात जलप्रदुषण, वायुप्रदुषण आणि हानिकारक टाकाऊ पदार्थ निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे प्रदुषणाचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहचल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते आहे किंवा झालेले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली तसेच प्रदुषण नियंत्रणामध्ये आणण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (१५-०३-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये करण्यात आलेल्या स्वीय सहायक पदाच्या भरतीबाबत

(३३) १००१२४ (२९-१२-२०१७). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी माहे फेब्रुवारी, २०१२ मध्ये स्वीय सहाय्यक हे पद सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात दिली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जाहिरातीस अनुसरून अनेक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज भरले, पात्र उमेदवारांची लेखीपरिक्षा, कौशल्य चाचणी परिक्षा घेण्यात आली व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असतांना अचानकपणे सदर पदे सरळसेवेने न भरता पदोन्नतीने भरण्यात आले असून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी उमेदवारांनी कुलसचिव, विद्यापीठ नांदेड व मा.उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडे दिनांक २० जानेवारी, २०१७ रोजी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाच्या दिनांक १६ फेब्रुवारी, २०१७ च्या पत्राच्या अनुषंगाने विद्यापीठाकडून दिनांक २८ फेब्रुवारी, २०१७ अन्वये शासनास प्राप्त झालेल्या अहवालाच्या अनुषंगाने संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्याकडून काही मुद्द्यांची माहिती प्राप्त करून घेण्यात आली असून या प्रकरणी करण्यात येत असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय, असल्यास त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२७-०२-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) विद्यापीठाच्या नमूद दिनांक २८.०२.२०१७ अन्वये प्राप्त अहवालावर शासनाच्या दिनांक २१.०४.२०१७ च्या पत्रान्वये संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्याकडून अभिप्राय/अहवाल मागविण्यात आला. संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार विद्यापीठाच्या दि. २२.०२.२०१२ च्या जाहिरातीमधील मुद्दा क्र. ११ व १९ नुसार विद्यापीठाने स्वीय सहायकाचे पद पदोन्नतीने भरण्याबाबतची कार्यवाही केलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वसई पश्चिम (जि. पालघर) पट्ट्यातील रहिवाशांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत

(३४) १००१३१ (२९-१२-२०१७). श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई पश्चिम (जि.पालघर) पट्ट्यातील रहिवाशांना विहिर हाच एकमेव जलस्त्रोत असल्यामुळे विहिरीच्या पाण्यामध्ये क्षार, क्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याने गत दोन वर्षांपासून येथील ग्रामस्थांना विविध आजारांची लागण होत असल्याची बाब माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विहिरीच्या पाण्यामध्ये क्षार, क्लोराईडचे प्रमाण अधिक असून ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष जलतपासणीनंतर काढण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने पाहणी वा चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त ठिकाणातील रहिवाशांना दुसऱ्या जलस्त्रोताची व्यवस्था करण्याबाबत तसेच शुध्द पाणी पुरवठा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,तसेच किती कालावधीमध्ये उक्त व्यवस्था करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०३-२०१८) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

जिल्हा पालघरमधील वसई तालुक्यातील एकूण ३१ ग्रामपंचायती असून त्यापैकी वसई पश्चिम पट्ट्यात एकूण ११ ग्रामपंचायती आहेत. वसई पश्चिम पट्ट्यातील काही भाग वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट आहे.

जिल्हा परिषदे अंतर्गत समाविष्ट ११ ग्रामपंचायतीमध्ये ५० सार्वजनिक विहिरी तसेच ४ नळ पाणी पुरवठा योजना व ५११ बोरवेल याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

नागरी भागातील काही गावांमध्ये ग्रामस्थ तेथील खाजगी/सार्वजनिक विहिरी, बोअरीगच्या पाण्याच्या स्त्रोतावर अवलंबून आहेत.

पालघर उपविभागीय प्रयोगशाळेमध्ये वसई तालुक्यातील प्राप्त पाणी नमुन्यांच्या जलतपासणी अंती कोणताही नमुना क्लोराईड बाधित आढळून आलेला नाही.

तथापि आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या अहवालानुसार वसई पश्चिम पट्ट्यातील नागरी भागातील पाणी नमुने तपासणीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. पालघर यांच्या अहवालानुसार वसई तालुक्यात सन २०१६-१७ व २०१७-१८ मधील ऑक्टोबर, २०१७ पर्यंत जलजन्य आजारांचा उद्रेक झालेला नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त गावांकरिता "जलस्वराज्य योजना" राबविण्याबाबत

(३५) १००२६६ (३०-१२-२०१७). श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त गावांच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी "जलस्वराज्य योजना" दुसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नाशिक विभागातील जळगांव व नगर या दोन्ही जिल्ह्यांचा यात समावेश आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जलस्वराज्य योजनेच्या कामाची सुरुवात झाली आहे काय व सदर योजना किती कालावधीत अंमलात येणार आहे वा कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०३-०३-२०१८) : (१) होय, अंशतः खरे आहे.

तथापि, जलस्वराज्य टप्पा-२ कार्यक्रम हा राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये राबविला जात नसून ६ महसूल विभागातील प्रत्येकी २ या प्रमाणे एकूण १२ जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, सदर कार्यक्रम २०१४ मध्ये सुरु झाला असून २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येत आहे. टंचाईग्रस्त गावे वाड्या/वस्त्या यांचेकरिता करावयाच्या उपाययोजनांतर्गत जळगांव व अहमदनगर जिल्ह्यातील ५०० पेक्षा कमी लोकसंख्येची प्रत्येकी २ अशी एकूण १ गाव व ३ वाड्या/वस्त्या जिल्हापरिषदेमार्फत निवडण्यात आली आहेत. या ४ गावांमध्ये टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याचा शाश्वत पाणी पुरवठा व्हावा यासाठी भुजल आधारीत साठवण टाकी (Pre-fabricated Metallic Tank) बसविण्यात येत आहे. सदर कामांचे अंमलबजावणीसाठी कार्यादेश दिनांक १५ जून २०१७ रोजी देण्यात आले आहेत. सदर कामे प्रगतीपथावर आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चिरनेर (ता.उरण, जि.रायगड) गावाला अतिरिक्त पाणीपुरवठा
करण्याकरिता बांधण्यात आलेला जलकुंभ पाडल्याबाबत**

(३६) १००२९३ (२९-१२-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिरनेर (ता.उरण, जि.रायगड) गावाला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याकरिता बांधण्यात आलेला जलकुंभ धोकादायक ठरवून दिनांक १७ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास पाडण्यात आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त गावाला अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०३-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) ग्रामपंचायत, चिरनेर यांनी सदर जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असता, सदर पाण्याची टाकी धोकादायक स्थितीत असून वापरण्यास योग्य नसल्याचे कळविले होते. याबाबत जलकुंभाची स्थळ पाहणी केली असता, जलकुंभाचे कॉलम, बीम व ब्रेस यांना ठिकठिकाणी तडे गेले असून बॉटम स्लॅबला गळती सुरु असल्याचे दिसून आले. हेटवणे धरणाकडून येणाऱ्या सिडको विभागाच्या मुख्य जलवाहिनीवरून चिरनेर गावातील सर्व भागांना वितरण व्यवस्थेद्वारे पुरेशा दाबाने व समप्रमाणात गुरुत्व पद्धतीने थेट पाणी पुरवठा सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील नदी काठांवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत

(३७) १००६४९ (३०-१२-२०१७). श्री.धैर्यशील पाटील (पेण) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यात पाण्याचे स्रोतांचे प्रदूषण होण्याच्या तक्रारी येत असल्यामुळे नदीकाठांवरील गावांमधून नदीत येणारे सांडपाणी हे प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प अहवाल तयार करण्याचे दिनांक २३ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास जिल्हाधिकारी, रायगड यांनी निर्देश दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रक्रिया प्रकल्पाचा अहवाल करण्यासाठी अभ्यासगटाची निवड करण्यात आली आहे काय व त्यानुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, रायगड जिल्ह्यात एकूण किती ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प करण्याचे शासनाने योजिले आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (२७-०२-२०१८) : (१) याबाबत दिनांक १३/१२/२०१७ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, रायगड यांनी पर्यावरण विभागास कळविले आहे.

(२) व (३) त्यानुषंगाने राज्य नदी संवर्धन योजनेतील मार्गदर्शक तत्वानुसार प्रस्ताव/सविस्तर प्रकल्प अहवाल इ. तयार करून ते पर्यावरण विभागास सादर करण्याबाबत पर्यावरण विभागाने दिनांक ०१/०३/२०१४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, प्रधान सचिव, नगर विकास विभाग व जिल्हाधिकारी, रायगड यांना दिनांक १४/१२/२०१७ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शिरोळ (जि.कोल्हापूर) तालुक्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत

(३८) १०१४४६ (२९-१२-२०१७). श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीत दररोज ८० एमएलडी सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे शिरोळ तालुक्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त दूषित पाणी पुरवठ्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याबाबत तसेच दूषित पाण्यामुळे साथीचे आजारवावर नियंत्रण आणण्याकरिता कोणत्या विशेष उपाययोजना केल्या आहेत वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२७-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

इचलकरंजी शहरास प्रतिदिन ४० द. ल.लि. इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. नागरिकांना पुरविणेत येणाऱ्या पाण्यापैकी साधारणतः ३२ द.ल.लि. इतके औद्योगिक व घरगुती स्वरूपाचे सांडपाणी इचलकरंजी शहरामधून निर्माण होते. शहरातील निर्माण झालेल्या सांडपाण्यावर नगरपरिषदेमार्फत २० द.ल.लि. क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथे २० द.ल.लि. सांडपाण्यावर प्रक्रिया करणेत येते. उर्वरित सांडपाणी चंद्रूर नाला व काळा नाला येथे मातीचे बंधारे बांधून अडविले जाते व ब्लिचिंग पावडर डोसिंगद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येते. अशाप्रकारे नाल्यामधील पाणी पंचगंगा नदीमध्ये थेट मिसळून पंचगंगा नदी दूषित होऊ नये याकरिता इचलकरंजी नगरपरिषदेमार्फत दक्षता घेण्यात येते.

(२) व (३) हे खरे नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या खालील बाजूस असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील कोणत्याही गावांत जलजन्य साथीचा उद्रेक झालेला नसून एकही रुग्ण आढळून आला नाही. जलजन्य आजार उद्भवू नये म्हणून शिरोळ तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रतिबंधक विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच ग्रामपंचायतींना पुरेसा ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध करून दिला जातो. ब्लिचिंग पावडरचा वापर करून शुध्द पाणी पुरवठा केला जातो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

तबला वादक शिक्षकांच्या पदास मंजूरी देऊन वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबत

(३९) १०१५०७ (२९-१२-२०१७). श्री.विजय रहांगडाले (तिरोडा), श्री.चरण वाघमारे (तुमसर), श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांच्या कार्यालयामार्फत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तबला वादक शिक्षकांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करण्यासाठी शासनाने मागविलेली माहिती शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनास दिनांक ७ फेब्रुवारी, २००४ रोजी सादर केली हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू प्रस्तावात नागपूर विभागातील संगीत विषय शिकविणाऱ्या महाविद्यालयांची संख्या ११ असून तबला वादकाची ७ पदे कार्यरत असून ४ पदे रिक्त आहेत हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी नागपूर विभागाच्या लोप्रतिनिधींनी दिनांक ७ ऑगस्ट, २०१७ रोजी मा.मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांना निवेदन पाठवून या शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२७-०२-२०१८) : (१) नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांना
शासनाने लागू केलेल्या डीसीपीएस/एनपीएस योजनेबाबत

(४०) १०१६०८ (२९-१२-२०१७). श्री.नारायण पाटील (करमाळा), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), अॅड.संजय धोटे (राजुरा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांना शासनाने डीसीपीएस/एनपीएस योजना लागू केलेली आहे, मात्र त्यांची कपात नियमित केली जात नसणे, खात्यात शासनवाटा व व्याज नियमित जमा केला जात नसणे तसेच त्यांना हिशोबही दिला जात नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शिक्षकांपैकी अनेक शिक्षकांची १० ते १५ वर्ष सेवा झाली असून त्यांची कोणतीही कपात रक्कम शासनाकडे जमा नसल्याने तसेच कांही कर्मचारी यांचे खातेही उघडले नसल्याने सदर कर्मचारी मृत झाल्यास वा सेवानिवृत्त झाल्यास त्यांना पेंशन देण्याचे धोरण काय आहे,
- (३) असल्यास, सदर कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून बंद असलेली कपात सुरु करून त्यांची दुहेरी कपात केली जात असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने उक्त कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्यामळे ते विविध आंदोलने करीत आहेत, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास उक्त कर्मचा-यांना डीसीपीएस/एनपीएस योजनेच्या अनियमितता असल्याने त्यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन लागू करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे (१३-०३-२०१८) :** (१) हे अंशतः खरे आहे.
(२), (३) व (४) यासंदर्भात प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत.
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत तालुका
निहाय ई-पाँस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याबाबत**

- (४१) १०१७०१ (२९-१२-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) :** सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) रास्त भाव दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेलफेअर असोसिएशन, पनवेल यांनी लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत तालुका निहाय ई-पाँस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचे माहे नोव्हेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री तसेच मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना निवेदन देले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास,त्यानुसार शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व उक्त निवेदनाच्या अनुषंगाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. गिरीश बापट (०९-०२-२०१८) :**(१) रास्त भाव दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेलफेअर असोसिएशन, पनवेल यांनी मा. मुख्यमंत्री तसेच मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना चिन्हांकित केलेले निवेदन तहसीलदार कार्यालय, पनवेल यांना माहे नोव्हेंबर २०१७ मध्ये प्राप्त झालेले आहे.
(२) जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड यांनी रास्त भाव दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेलफेअर असोसिएशन, पनवेल यांच्या निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी केली आहे. त्यानुसार, ई-पाँसद्वारे लाभार्थ्यांना धान्यवाटप सुरू असून, ज्या लाभार्थ्यांचे नाव ई-पाँसमध्ये नाही अथवा ज्यांचा आधार क्रमांक शिधापत्रिकेला संलग्नित केलेला नाही अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना जुन्या पध्दतीने पावतीद्वारे शिधावस्तू वाटप करण्यात येत आहे. तसेच, ई-पाँस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन शिधावाटप शक्य नसलेल्या ठिकाणीही ऑफलाईन पध्दतीने धान्य वाटप करण्यात येत असून कोणताही पात्र लाभार्थी लाभपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

दर्यापूर (जि.अमरावती) मतदारसंघातील गावांना समतोल पाणीपुरवठा होण्याबाबत

(४२) १०१७२१ (३०-१२-२०१७). श्री.रमेश बुंदीले (दर्यापूर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दर्यापूर (जि.अमरावती) मतदारसंघात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेतील गावांतील ग्राहकांना समतोल पाणीपुरवठा होत नसून योजनेच्या नियमा प्रमाणे ग्राहकांच्या कनेक्शनवर मीटर बसविणे आवश्यक असतांना मीटर बसविले नसल्यामुळे अनेक गावांमध्ये अवैध कनेक्शनची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात असमतोल वापर होऊन अनेक गावातील ग्राहकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, हे खरे आहे काय,

(२) तसेच उक्त तालुक्यातील पाणी टंचाई सन २०१७ मध्ये १५६ गावे व २ शहरी सामुहिक पाणीपुरवठा योजनेचा विशेष दुरुस्ती प्रस्ताव सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मुंबई यांना विलंबाने सादर केल्याने सादर प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसल्यामुळे करतखेडा, नांदऋण, रामतीर्थ, रामागड, चांडोळा इत्यादी गावांना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त तालुक्यातील गावांमध्ये समतोल पाणी पुरवठा करण्याकरिता तसेच सामुहिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्ती प्रस्तावाला मंजूरी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली तसेच प्रस्ताव विलंबाने सादर करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२७-०२-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा योजनेतील ग्राहकांची मागणी निकषापेक्षा जास्त असल्याने योजनेतील शेवटच्या व उंचावरील गावांना अनियमित पाणीपुरवठा होतो.

(२) योजनेचा विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव विलंबाने प्राप्त झाला ही बाब खरी आहे. तथापि, त्यामुळे संबंधीत गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली ही बाब खरी नाही.

(३) प्रस्ताव सादर करण्यास झालेल्या विलंबाबाबत चौकशी करून विलंबास जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

सन २०१७-१८ या टंचाई कालावधीत सादर प्रस्ताव पुन्हा प्राप्त झाल्यास त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजा रायपुर (ता.हिंणगा, जि.नागपुर) येथे निलडोह, डिगडोह या गावाला पाणी पुरवठा करण्याची योजना

(४३) १०१९०४ (३०-१२-२०१७). श्री.समिर मेघे (हिंणगा) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) निलडोह, डिगडोह (ता.हिंणगा, जि.नागपुर) या गावातील मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम मौजा रायपुर येथील स.न. ४८/१ मध्ये करण्यास संमती असतांना स.न. ४८/२ मध्ये करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरचे काम स.न.४८/१ मध्ये करण्यास संमती असतांना ते स.न. ४८/२ मध्ये होत असल्याचे ४८/२ चे कास्तकारांनी दिनांक ५ मार्च १९९९ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भूसंपादन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेली असून सदर कामास सर्वे न. ४८/२ चे कास्तकार यांची संमती नव्हती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर योजनेकरीता पोच रस्ता करण्यात आला नसतानाही सदर अपूर्ण योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत झालेली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त योजनेकरीता भूसंपादीत केलेल्या जागेचा मोबदला प्रभावीत कास्तकारांना देण्यात आला होता काय तसेच उक्त पाणी पुरवठा योजना कोणत्या वर्षी मंजूर झाली आहे,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कास्तकारांना भूसंपादन मोबदला व मंजूर झालेल्या ठिकाणी काम करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, याबाबतची सद्यस्थिती काय आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (२७-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे. तथापि, तदनंतर दिनांक ८ जुलै, २००९ रोजी संमती पत्र दिले आहे.

(३) अंशतः खरे आहे.

सदर योजनेचे अंतर्गत पोच रस्त्याचे काम वगळून उर्वरित सर्व आवश्यक कामे पूर्ण करून योजना यशस्वीपणे चालविल्यानंतर देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.

(४) व (५) निलडोह-डिगडोह येथील नळ पाणी पुरवठा योजनेस केंद्र पुरस्कृत वर्धित वेग कार्यक्रमांतर्गत दिनांक २६/१०/१९९५ रोजी मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, दिनांक ११/४/२००३ रोजी सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

योजनेच्या बांधकामाकरीता संपादीत केलेली जागा सर्वे नं. ४८/२ मध्ये येत असल्याने, त्यानुसार, संबंधीत शेतमालकाकडून दि. ८ जुलै, २००९ रोजी संमतीपत्र प्राप्त करून घेण्यात आले. त्यानुसार, खाजगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचा मोबदला देणेबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत

(४४) १०२०३७ (२१-१२-२०१७). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण), श्री.विजय भांबळे (जिंतूर) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने दिनांक २८ फेब्रुवारी, २०१७ रोजी वा त्या सुमारास पुरवठा विभागातील निरीक्षक संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत परिपत्रक काढून राज्यातील रिक्त पदे भरण्याबाबत मंजूरी दिली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागातील पुरवठा निरीक्षक पदे थेट भरण्याच्या शासनाच्या निर्देशाबाबत व महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत संबधीत कर्मचाऱ्यांनी दिनांक १० ऑक्टोबर, २०१७ पासून वा त्या सुमारास कामबंद आंदोलन पुकारले होते, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त निर्णयाच्या अनुषंगाने पुरवठा विभागातील किती पदे भरण्याबाबत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०५-०३-२०१८) : (१), (२), (३), व (४) दि.२८ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबाद विभागाकरीत पुरवठा निरीक्षकांची १२० रिक्त पदे भरण्यासाठी मंजूरी देण्यात आली.

यापैकी कोकण विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील सरळसेवेच्या वाट्यातील २३ रिक्त पदे भरण्यास मंजूरी दिली आहे.

सदर पदे भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या (माहिती तंत्रज्ञान) दि.१९.९.२०१७ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार पदे भरण्याची online प्रक्रिया सुरु आहे.

महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यापैकी पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे सरळसेवेन न भरता महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमधून भरण्याचा संदर्भातील मागणीच्या व्यतिरिक्त इतर मागण्या या महसूल विभागाच्या संदर्भात आहेत. या मागण्यांच्या संदर्भात मा.मंत्री (महसूल) यांच्याकडे दि.१३.१०.२०१७ रोजी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

**अमरावती जिल्ह्यात व शहरात खाद्यपदार्थ तपासणीकडे
एफडीआय चे दुर्लक्ष होत असल्याबाबत**

(४५) १०२१२० (२९-१२-२०१७). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) : सन्माननीय अन्न व औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यात तसेच शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थाबाबत दिवसेंदिवस ग्राहकांच्या तक्रारी वाढत असल्याचे दिनांक १६ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त जिल्ह्यात तसेच शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ तपासणी करण्यासाठी एफडीआय विभागाकडून दुर्लक्ष होत असून तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे काय,

- (३) असल्यास, उक्त जिल्ह्यात तसेच शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांचे दुपटीने दर आकारून नागरीकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०३-०३-२०१८) : (१) हे, खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**चारठाण (ता.जिंतूर, जि.परभणी) गावासाठी मंजूर करण्यात आलेली
मुख्यमंत्री पेयजल योजना सुरु करण्याबाबत**

(४६) १०२६८३ (३०-१२-२०१७). डॉ.राहुल पाटील (परभणी) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चारठाण (ता.जिंतूर, जि.परभणी) गावासाठी दोन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामास अद्याप सुरुवात झाली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजनेच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त योजना पूर्ण करण्याच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे व कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२७-०२-२०१८) : (१), (२) व (३) मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ.चारठाणा (ता.जिंतूर, जि.परभणी) येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश दि.०७.०९.२०१६ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये करण्यात आला आहे. सदर योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांचे अध्यक्षतेखालील तांत्रिक समितीच्या दि.०७.०२.२०१८ रोजीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासकीय मंजूरीची पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. योजनेसाठी निधी योजना मंजूरीनंतर वितरीत करण्याचे नियोजन आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.
-

**सिल्लोड (जि.औरंगाबाद) या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शालये
साहित्य व इतर सोयी-सुविधापासून अद्यापी वंचित असल्याबाबत**

(४७) १०२९५४ (२९-१२-२०१७). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.नसीम खान (चांदिवली), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिल्लोड (जि.औरंगाबाद) या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शालये साहित्य व इतर सोयी-सुविधापासून वंचित असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास त्यात काय आढळून आले व त्यानुसार सदरहू विद्यार्थ्यांना तातडीने शालेय साहित्य व इतर सुविधा पुरविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथील सर्व पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शाळा अनुदान रक्कम वितरीत करण्यात आली आहे. पात्र शाळांना मोफत गणवेश वाटप योजनेचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच, पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता इ. नियमितपणे देण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पारोळा (जि.जळगांव) तालुक्यात स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात
येत असलेली शौचालय योजना निकृष्ट दर्जाची असल्याबाबत**

(४८) १०३०३० (३०-१२-२०१७). डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पारोळा (जि.जळगांव) तालुक्यात स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय योजना राबविण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वैयक्तिक लाभाची शौचालय योजना पंचायत समिती, पारोळा अंतर्गत राबविण्यात येत असून सदर योजनेसाठी किती शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे,

(३) असल्यास, उक्त कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार मौजे मुंदाणे प्र.उत्राण,(ता.पारोळा) येथील ग्रामस्थांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व उक्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली तसेच उक्त शौचालयांचे काम उत्तम दर्जाचे करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, याबाबतची सद्यस्थिती काय आहे.

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०३-०३-२०१८) : (१) होय.

(२) सन २०१२मध्ये केलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार जळगांव जिल्हयातील पारोळा तालुक्यामध्ये २२०११ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट असून त्यापैकी ९६८३ शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १२३२८ वैयक्तिक शौचालयाबाबतचे उद्दीष्ट सन २०१७-१८ मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.

(३) व (४) मौजे मुंदाणे प्र उत्राण, (ता.पारोळा) येथील वैयक्तिक शौचालय बांधकामाबाबत श्री.डी.के.पाटील यांनी तक्रार केली होती. त्यानुषंगाने पंचायत समिती स्तरावरून विस्तार अधिकारी (ग्रापं) व समुह समुन्वयक यांनी ग्रा.प.मुंदाणे प्र.उ.येथे समक्ष जाऊन चौकशी केली. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामपंचायत, कर्मचारी यांच्या समक्ष ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांच्या संमतीने बांधून दिलेल्या शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, कोणतेही काम निकृष्ट दर्जाचे झालेले नाही. असे निदर्शनास आले.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मौलाना आजाद शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना कर्ज मिळण्यासाठी कुटूंबाची वार्षिक आर्थिक मर्यादा २.५० लाख रुपयावरून त्याची व्याप्ती वाढवून ती सहा लाख रुपये करण्याबाबत.

(४९) १०३२१७ (२९-१२-२०१७). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मौलाना आजाद शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना कर्ज मिळण्यासाठी कुटूंबाची वार्षिक आर्थिक मर्यादा २.५० लाख रुपयावरून त्याची व्याप्ती वाढवून ती सहा लाख रुपये करण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी व अल्पसंख्यांक समाजाने संबंधितांकडे वारंवार मागणी करण्यात येऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-०२-२०१८) : (१) नाही
(२) व (३) सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे.

राज्यात अन्न सुरक्षा आयुक्तांची तसेच अन्न सुरक्षा आयुक्तालयाच्या
पद निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत

(५०) १०३३४८ (२९-१२-२०१७). श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी),
श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अन्न सुरक्षा कायद्यानुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अत्यल्प दारात गहू आणि तांदूळ
मिळणार असतानाही राज्यात सदर कायद्यान्वये अन्न सुरक्षा आयुक्तांची, तसेच अन्न सुरक्षा
आयुक्तालयाच्या पद निर्मितीची प्रक्रियाही पूर्ण झाली नसल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१७
मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व
त्यानुसार राज्यात अन्न सुरक्षा योजनेची तातडीने अंमलबजावणी होण्याकरिता शासनाने
कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०५-०३-२०१८) : (१), (२) व (३) दिनांक ११ एप्रिल, २०१७ च्या शासन
निर्णयान्वये राज्यातील अन्न सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक २७.६.२०१७ च्या शासन निर्णयान्वये अन्न सुरक्षा आयोगासाठी ११ पदे मंजूर करण्यात
आलेली आहेत.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.